



Date: August 30, 2023

To,

Corporate Relationship Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001

Script Code: 517063

Dear Sir/Madam,

Sub: Notice to the Shareholders of the Company under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, we hereby enclose the copy of the Notice issued for attention of the Shareholders with reference to the information regarding the 39th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, 21st September, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing / Other Audio-Visual Means, in compliance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI). The notice was published in the following newspapers on 30th August, 2023 (post dispatch of AGM Notice) (including e-editions wherever applicable):

- i. The Free Press Journal; and
- ii. Navshakti.

The said newspaper(s) clipping will also be made available on the website of the Company www.jetking.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For **Jetking Infotrain Limited**

Deepesh Shah
Company Secretary
A52042

Encl: As above

CORRIGENDUM

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, W/1 IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra-406064

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated **MARCH 09, 2023**, (here in after referred to as 'the said Notice') towards your afore mentioned **Home Loan Account No. LBPUN0005454631** in the borrower name **NIKITA SANJAY CHITTAR** with **ICICI Bank Ltd.**, we wish to mention that inadvertently and unintentionally **Property Address Mentioned as ROW HOUSE ON PLOT NO. 1, GROUND FLOOR AND 1ST FLOOR, VIKAS NAGAR KIWALESS NO 43A/BA 8B/1, MAHARASHTRA, PUNE-482002** instead of **ROW HOUSE ON PLOT NO. 1, GROUND FLOOR AND 1ST FLOOR, VIKAS NAGAR KIWALESS NO 43A/BA 8B/1, MAHARASHTRA, PUNE-412101** Therefore, request you to please read the **ROW HOUSE ON PLOT NO. 1, GROUND FLOOR AND 1ST FLOOR, VIKAS NAGAR KIWALESS NO 43A/BA 8B/1, MAHARASHTRA, PUNE-412101**

All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will remain same.

We sincerely regret the in convenience caused to you in this regard.

Date : August 30, 2023 SD/ Authorized Officer
Place : Pune ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the below mentioned Scheduled property was running on the name of **Mr. Sevantlal C. Sheth**, Residing at B-1/19, Gujarati Society, Nehru Street, Vile Parle (E), Mumbai - 400 057 in GIDC record of Vapi, Tal- Vapi.

Who was expired on 14/11/1989 and his legal heirs namely **(1) Vimlaben Sevantlal Sheth (2) Jayesh Sevantlal Sheth (3) Alkaben D/o Sevantlal Sheth and W/o Virendra Shah**, all residing at :-Mumbai have signed all the transfer paper to transfer the said property on the name of **Alkaben D/o Sevantlal Sheth and W/o Virendra Shah**. That any persons or any institution having any claim/claims, right, interest etc. in the said property by way of sale, inheritance, agreement, contract, mortgage, possession, gift, easement, lease, lien, charge, maintenance, bequest, partnership, trust, tenancy etc. shall intimate in writing to Regional Manager, GIDC, Vapi, Tal- Vapi with supporting documents to undersigned within **(10) Ten days** from the date of publication of this notice, failing which **Regional Manager GIDC, Vapi, Comm. Plot No. C-5/101, GIDC, Vapi, Pin No.396195, Tal- Vapi, Dist. Valsad**, shall get the said property transferred by completing required procedure treating that there are no such claim/claims if any, shall be deemed to have been waived and/or abandoned forever.

SCHEDULE
Description of Property
All the piece and parcel of Residential Plot No. 1206/H-2, admeasuring about 600.00 Sq. Mtr. Alongwith construction made thereon situated within the village limit of **Chanod, Notified Area of Vapi GIDC, Tal. Vapi, Dist. Valsad** with all rights attached thereto and bounded as follows
East : Residential Plot No. 1207/H-2.
West : Residential Plot No. 1205/H-2.
North : Residential Plot No. 1214/H-2.
South : 10 Meter Road.

Date: 30/08/2023
1. Bharti D. Chauhan (Advocate & Notary)
PLOT No.- C-8, Man Mandir, Moraji Circle,
GIDC, Vapi, Tal.-Vapi • Mob-9825318113

REG. & SEAL OF
REGIONAL MANAGER
GIDC, VAPI

PUBLIC NOTICE

THIS IS TO INFORM THE PUBLIC AT LARGE that KUKREJA ENTERPRISES is the absolute owner of the properties being Flat Nos. 101 and 102 on the 1st Floor and Flat Nos. 201 and 202 on the 2nd floor in the 1 Wing of the building named Kukkreja Palace-II forming part of Kukkreja Palace I Wing Co-operative Housing Society Limited situated at CTS No.195, Vallabh Baug lane Extension, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai-400077 more particularly mentioned in Schedule I hereunder (the said Properties) and is also a member of Kukkreja Palace I Wing Co-operative Housing Society Limited bearing registration no. MUMW-N/HSG(TC)/11263/2021-2022/Year 2021 dated 30.09.2021 duty registered under the provisions of Maharashtra Co-operative Societies Act 1960 (hereinafter referred to as the 'said Society').

ANY ALL persons including but not limited to any individual, a Hindu undivided family, firm, company, banks, financial institutions/s non-banking financial institutions/ government authorities, association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any legal rights, claims in respect of the said Properties whether by way of sale, tenancy, license, lease, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, release deed, trust, encumbrance, legal heirship or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at its office at Sanjeev Kanchan & Co. Advocates, 4, Milan Building, 189, Perin Nariman Street, Fort, Mumbai 400001 within Fourteen Days from the date of publication hereof alongwith documentary evidence failing which the claims/rights of such person(s), if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and thereafter no dispute, complaints, or objections will be entertained by the Bank and/or the owner and the Bank and / or owner shall proceed with the properties as it may concern including mortgage, transfer, sale, etc. and this may be noted by all concerned.

SCHEDULE I

A) Flat No. 101 admeasuring 2278 sq. ft. Super Built-up Area on the 1st Floor in the 1 Wing of the building named Kukkreja Palace-II forming part of Kukkreja Palace I Wing Co-operative Housing Society Limited constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 195, Vallabh Baug lane Extension, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400077.

B) Flat No. 102 admeasuring 3298 sq. ft. Super Built-up Area on the 1st Floor in the 1 Wing of the building named Kukkreja Palace-II forming part of Kukkreja Palace I Wing Co-operative Housing Society Limited constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 195, Vallabh Baug lane Extension, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400077.

C) Flat No. 201 admeasuring 2278 sq. ft. Super Built-up Area on the 2nd Floor in the 1 Wing of the building named Kukkreja Palace-II forming part of Kukkreja Palace I Wing Co-operative Housing Society Limited constructed on all that piece and parcel of land bearing CTS No.195, Vallabh Baug lane Extension, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400077.

D) Flat No. 202 admeasuring 3298 sq. ft. Super Built-up Area on the 2nd Floor in the 1 Wing of the building named Kukkreja Palace-II forming part of Kukkreja Palace I Wing Co-operative Housing Society Limited constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 195, Vallabh Baug lane Extension, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400077.

Mumbai, dated this 30th day of August, 2023.

ADV. VINEET KANCHAN, Partner
M/S. SANJEEV KANCHAN & CO
ADVOCATES HIGH COURT, MUMBAI
Tel : 2269 3593, 2269 9004 Cell : 98200 72038 / 98200 90828

बैंक ऑफ इंडिया BOI
Bank of India
Relationships beyond banking
JACOB CIRCLE BRANCH
Model Residency C H St. 605, Bapurao Jagtap Marg, Jacob Circle MUMBAI - 400011
TELEPHONE NO. 23085260, 23081697, 23010693

[See rule-8(1)]

POSSESSION NOTICE
(for Immovable property)

Whereas
The undersigned being the authorized officer of the BANK OF INDIA under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 30.12.2022 calling upon the borrower Shri Shamji Velji Sodha to repay the amount mentioned in the notice being Rs.3,96,016.65/- Interest (Rupees Three Lakhs Ninety Six Thousand sixteen and sixty five paise plus interest) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 25th day of August of the year 2023;

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 3,96,016.65/- and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No.204, 2nd Floor, Building No.5, Shanksheshwar Kiran, Village Gandhare, Near Sai Hall, Wayale Nagar Kalyan (West) Taluka Kalyan, District - Thane.

Bounded;
On the North by Vedant Society On the South by Aalishan Society
On the East by Approach Road On the West by Building No.6

Date: 25.08.2023 Sd/-
Place: Mumbai Authorized Officer
(Bank of India)

West Leisure Resorts Limited
Regd. Off.: Mail Office, 2nd Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (India) Pvt. Ltd. Netvalli, Kalyan (E), Thane-421306
Tel. No. 022-23252037 E-mail: ho@westleisure.com
CIN: L55101MH2008PLC177941 Website: www.westleisure.com

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the Company will be held at Club House, Residency Gate, Next to Tower-A, Near Metro Junction Mall of West Pioneer Properties (India) Pvt. Ltd., Netvalli, Kalyan (E) - 421306 on Saturday, 30th September, 2023 at 11.00 a.m. to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated 25th August, 2023.

The Company provides its members the facility to cast their votes by electronic means on all resolutions set forth in the Notice.

a. Date and time of commencement of remote e-voting 27th September, 2023 (9.00 a.m. IST)
b. Date and time of end of remote e-voting 29th September, 2023 (5.00 p.m. IST)*
*Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m.

c. Cut off date 23rd September, 2023
d. Members holding shares on the cut-off date shall be entitled to avail facility of remote e-voting or voting through ballot paper in the AGM.
e. Members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
f. Annual Report of the Company for the FY 2022-2023 along with Notice of the AGM containing procedure for remote e-voting is available at the Link <http://www.westleisureresort.com/ln/pdf/2023/Annual%20Report%202022-23.pdf> and will also available on the websites of the NSDL at www.evoting.nsdl.com and of BSE Limited at www.bseindia.com.
g. Any person who acquires shares and becomes a member of the Company after dispatch of the Annual Report by the Company and holding shares as on the cut off date, may obtain his/her login ID and password for remote e-voting from NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in

Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 29th September, 2023 to 30th September, 2023.

In case of any queries related to remote e-voting, members may refer the FAQs and remote e-voting user manual available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-48867000 or send a request at evoting@nsdl.co.in. Members may also contact Mrs Pallavi Mhatre, Senior Manager, at NSDL, at telephone no.: 022-24994545 or 022-24997000, who will also address grievances pertaining to remote e-voting.

By Order of the Board of Directors
West Leisure Resorts Limited
Sd/-
Vibhav Dodia
Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the below mentioned Scheduled property was running on the name of **Mr. Sevantlal C. Sheth**, Residing at B-1/19, Gujarati Society, Nehru Street, Vile Parle (E), Mumbai - 400 057 in GIDC record of Vapi, Tal- Vapi.

Who was expired on 14/11/1989 and his legal heirs namely **(1) Vimlaben Sevantlal Sheth (2) Jayesh Sevantlal Sheth (3) Alkaben D/o Sevantlal Sheth and W/o Virendra Shah**, all residing at :-Mumbai have signed all the transfer paper to transfer the said property on the name of **Alkaben D/o Sevantlal Sheth and W/o Virendra Shah**. That any persons or any institution having any claim/claims, right, interest etc. in the said property by way of sale, inheritance, agreement, contract, mortgage, possession, gift, easement, lease, lien, charge, maintenance, bequest, partnership, trust, tenancy etc. shall intimate in writing to Regional Manager, GIDC, Vapi, Tal- Vapi with supporting documents to undersigned within **(10) Ten days** from the date of publication of this notice, failing which **Regional Manager GIDC, Vapi, Comm. Plot No. C-5/101, GIDC, Vapi, Pin No.396195, Tal- Vapi, Dist. Valsad**, shall get the said property transferred by completing required procedure treating that there are no such claim/claims if any, shall be deemed to have been waived and/or abandoned forever.

SCHEDULE
Description of Property
All the piece and parcel of Residential Plot No. 1206/H-2, admeasuring about 600.00 Sq. Mtr. Alongwith construction made thereon situated within the village limit of **Chanod, Notified Area of Vapi GIDC, Tal. Vapi, Dist. Valsad** with all rights attached thereto and bounded as follows
East : Residential Plot No. 1207/H-2.
West : Residential Plot No. 1205/H-2.
North : Residential Plot No. 1214/H-2.
South : 10 Meter Road.

Date: 30/08/2023
1. Bharti D. Chauhan (Advocate & Notary)
PLOT No.- C-8, Man Mandir, Moraji Circle,
GIDC, Vapi, Tal.-Vapi • Mob-9825318113

REG. & SEAL OF
REGIONAL MANAGER
GIDC, VAPI

POSSESSION NOTICE

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD.
CIN: U67100MH2007PLC174759
Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098

APPENDIX IV [rule-8(1)]
POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas, The Authorized Officer under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 22-09-2017 calling upon the borrower I. Harish Hiral Kapoor ("Borrower"), 2. Hiralal Kapoor ("Co-Borrower") bearing Loan Account No. 994982 [14200001280] to repay the amount mentioned in the notice being Rs. 41,87,967 (Rupees Forty-one lakhs Eighty-Seven Thousand Nine Hundred Sixty-Seven Rupees Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The said Devan Housing Finance Limited (hereinafter referred to as DHFL) has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited in its capacity as trustee of EARC TRUST SC-371 (herein after referred to as "EARC") vide Assignment Agreement dated 04.10.2019 under Sec.5 of SARFAESI Act, 2002. EARC has stepped into the shoes of the DHFL and all the rights, title and interests of DHFL with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower(s) and EARC exercises all its rights as the secured creditor.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 28th day of August of the year 2023.

The borrower(s)'s attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for an amount of Rs. 41,87,967 (Rupees Forty-one lakhs Eighty-Seven Thousand Nine Hundred Sixty-Seven Rupees Only) and interest thereon.

DESCRIPTION OF SECURED ASSET
SCHEDULE PROPERTY
Flat No-503.5th Floor, A-Wing, Admeasuring, 55076 Sq. Mtr. Build Up, Sal Samarpnan, Om Sai Samarpnan Chsl, Navghar Road, Near S.N. College, Bhyandar East, Thane, Maharashtra-401107.
Place: Bhyandar (East) Sd/- Authorized Officer
Date: 28.08.2023 Edelweiss Asset Reconstruction Company Limited
(Trustee of EARC TRUST SC 371)

GINI SILK MILLS LTD
CIN- L17300MH1981PLC024184
Regd. Office:413, Tantiya Jogani Industrial Premises, J.R.Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel:022-40750601, Fax:022-40750636
Email: ginitext@rediffmail.com | Website: www.ginitext.com

43rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, CUT OFF DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 43rd ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Thursday, September 21, 2023 at 12.00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the Provisions of the Companies Act, 2013 (the ACT) read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 followed by Circular No. 19/2021 dated December 08, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and Circular No. 10/2022 dated December 28, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 read with Circular No. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 issued by the Securities and Exchange Board of India to transact the business as set out in the Notice of the AGM.

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 15, 2023 to Thursday, September 21, 2023 (both days inclusive).

The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not available for this AGM.

In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial year 2022-2023 is being sent to all the shareholders whose E-mail IDs are registered with the Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) and Depositories and the same is available on the website of the Company at www.ginitext.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of Bigshare Services Private Limited at <https://vote.bigshareonline.com>.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2011, and Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 under Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM.

The Company has appointed Mr. Sandeep Dar, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of electronic Shareholding) as on the 'cut-off date' i.e. September 14, 2023, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Bigshare Services Private Limited. For details relating to e-voting, please refer the Notice of the AGM.
- The Remote e-voting period begins on Monday, September 18, 2023 at 9.00 A.M. and ends on Wednesday, September 20, 2023 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Bigshare for voting thereafter.
- Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through the e-voting available during the AGM and if the same members who have voted not participated in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting.
- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e. September 14, 2023, may follow the remote e-voting procedure as mentioned in the Notice of AGM under 'The Instructions Of Shareholders For Remote E-Voting And E-Voting During AGM And Joining Meeting Through VC/OAVM' to obtain the login id and password to exercise remote e-voting.
- Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresses are requested to register/ update their email address with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested to update their email address with Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2022-23 along with Notice of AGM, instruction of e-voting and instruction for participation in the AGM through VC/OAVM.
- In case of queries related to e-voting members may call on 1800 22 54 22 or refer e-voting user manual at the Help section of <https://vote.bigshareonline.com>.

For GINI SILK MILLS LIMITED
Sd/-
DEEPAK HARILALKA
Chairman & Managing Director
Place: Mumbai
Date: August 28, 2023
DIN: 00170335

Jetking
JETKING INFOTRAIN LIMITED
Corporate Identity Number (CIN): L72100MH1983PLC127133
Registered Office: 434, FLOOR 4, BUSSA UDYOOG BHAVAN, TOKERSEY JIVRAJ ROAD, SEEWRE (W), MUMBAI-400 015, MAHARASHTRA, INDIA. Tel: +9820009165
Website: www.jetking.com E-mail: investors@jetking.com

NOTICE OF THE 39TH (THIRTY NINTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.

NOTICE is hereby given that the 39TH (THIRTY NINTH) Annual General Meeting (AGM) of the Shareholders of JETKING INFOTRAIN LIMITED ("the Company") will be held on Thursday, 21st September, 2023 at 11.30 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the 39TH AGM of the Company which is being circulated, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 8, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, and Circular No. 02/2022 dated May 5, 2022, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/14 dated January 15, 2021, Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/82 dated May 13, 2022, and Circular SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and as amended from time to time, permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the aforesaid circulars, Notice of the AGM, the Annual Report including the Audited Financial Statements (Standalone and Consolidated) for the Financial Year 2022-2023 have been sent in electronic mode to members whose e-mail ID are registered with Company/ Depository Participant/ RTA. The electronic dispatch of Annual Report to the Members has been completed on 29th August, 2023. The requirement of sending physical copies of the 39th Annual Report for the financial year 2022-2023 has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The Company has also uploaded the same on the website of the Company at www.jetking.com. The Notice of the AGM is also available on the website of National Securities Depository Ltd. ("NSDL") at <http://www.evoting.nsdl.com> and on the website of Stock Exchange where shares of Company are listed www.bseindia.com.

Manner for registering/updating email addresses:
Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:
1. Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Link Intime India Pvt. Ltd. on its website at <https://www.linkintime.co.in/> along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.
2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to investors@jetking.com or ml.helpdesk@linkintime.co.in.

Remote E-voting & E-Voting during the AGM and Matter thereon:
Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof), Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Revised Secretarial Standard-2 (SS-2) on "General Meetings" issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing remote e-voting facility to its Shareholders before AGM to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The remote e-voting period commences on Monday, September 18, 2023 (at 9.00 a.m. IST) and ends on Wednesday, September 20, 2023 (at 05.00 p.m. IST). During this period, the Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off date, i.e., Thursday, September 14, 2023, may cast their votes by remote e-voting on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL and the voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholder will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM but will not be eligible to vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The manner of remote e-voting / e-voting systems for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses provided in detailed in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.jetking.com. Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the Cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. The manner of remote e-voting/e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM.

All grievances connected with attending AGM & remote e-voting and e-voting from the e-Voting System at AGM may be addressed to Mr. Rimpaa Bag (NSDL) National Securities Depository Limited, by sending an email to evoting@nsdl.com or call on toll free no. 022-48867000 and 022-24997000. Mr. Anand Mukherjee Practicing Company Secretary (Membership No. FCS 11804) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting to be conducted at the AGM, in a fair and transparent manner.

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than two working days of conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.jetking.com and on the website of BSE Limited where shares of Company are listed www.bseindia.com.

Book Closure:
Pursuant to Section 91 of the Companies Act 2013 notice is hereby given that Register of Members and share transfers of the Company will remain closed from Friday, September 15, 2023, to Thursday, September 21, 2023 (both days inclusive) for annual closure.

Date: 30/08/2023 Sd/-
Place: Mumbai Deepesh Shah
Company Secretary & Compliance Officer

POSSESSION NOTICE

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD.
CIN: U67100MH2007PLC174759
Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098

APPENDIX IV [rule-8(1)]
POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas, The Authorized Officer under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 22-09-2017 calling upon the borrower I. Harish Hiral Kapoor ("Borrower"), 2. Hiralal Kapoor ("Co-Borrower") bearing Loan Account No. 994982 [14200001280] to repay the amount mentioned in the notice being Rs. 41,87,967 (Rupees Forty-one lakhs Eighty-Seven Thousand Nine Hundred Sixty-Seven Rupees Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The said Devan Housing Finance Limited (hereinafter referred to as DHFL) has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited in its capacity as trustee of EARC TRUST SC-371 (herein after referred to as "EARC") vide Assignment Agreement dated 04.10.2019 under Sec.5 of SARFAESI Act, 2002. EARC has stepped into the shoes of the DHFL and all the rights, title and interests of DHFL with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower(s) and EARC exercises all its rights as the secured creditor.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 28th day of August of the year 2023.

The borrower(s)'s attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for an amount of Rs. 41,87,967 (Rupees Forty-one lakhs Eighty-Seven Thousand Nine Hundred Sixty-Seven Rupees Only) and interest thereon.

DESCRIPTION OF SECURED ASSET
SCHEDULE PROPERTY
Flat No-503.5th Floor, A-Wing, Admeasuring, 55076 Sq. Mtr. Build Up, Sal Samarpnan, Om Sai Samarpnan Chsl, Navghar Road, Near S.N. College, Bhyandar East, Thane, Maharashtra-401107.
Place: Bhyandar (East) Sd/- Authorized Officer
Date: 28.08.2023 Edelweiss Asset Reconstruction Company Limited
(Trustee of EARC TRUST SC 371)

OW.No. MDRT-2213/2023 FORM NO.14
Date : 1/08/2023 [See Regulation 33(2)]

Through Regd. AD/Speed Post, affixation, Dasti
DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.2 AT MUMBAI EXH.7
Ministry of Finance, Government of India
3rd Floor, MTNL Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba Mumbai - 400 005

DEMAND NOTICE
NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

R.C.No. 9 OF 2023 Next Date: 27/09/2023
HDFC Bank Ltd. ... Applicant

VERSUS

Prabir Mantu Dey ... Defendants

This is to notify that a sum of Rs. 11,13,188.87/- (Rupees Eleven Lakhs Thirteen Thousand One Hundred Eighty Eight and Eighty Seven Paise Only) has become due from you as per bid Recovery Certificate -II, Mumbai. The Applicant is entitled to recover the sum of Rs. 11,13,188.87/- (Rupees Eleven Lakhs Thirteen Thousand One Hundred Eighty Eight and Eighty Seven Paise Only) together with pendente lite and future interest @11.50 per annum w.e.f. 10.09.2015 till recovery form the C.D.

You are hereby directed to pay the above sum within 15 days from the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts and Bankruptcy Act, 1993 and Rules there under.

In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:
(a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings.
(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due.

You are hereby ordered to appear before the undersigned on 27/09/2023 at 12.00 p.m. for further proceedings.
Given under my hand and the seal of the Tribunal, on this date 11/07/2023

Sd/-
S.K.Meshram
Recovery Officer - I
DRT-2, Mumbai

To,
CD-Prabir Mantu Dey,
201, Siddhivijay Apartment, Lokmanya Nagar,
Pada No.1, Thane West 400 606, Maharashtra
And also at
Prabir Mantu Dey, Room No. 202, 2nd Floor, Kimata Apartment,
Nalk Wadi, Kogonag, Bhiwandi, District Thane 421 302, Maharashtra
And also at
Prabir Mantu Dey
M.V. Associates, 74, Cine Wonder Mall, Kapurbawadi Naka, Opp. Vijya Sales,
Thane 400 606, Maharashtra

OFFICE OF THE CHIEF ENGINEER (BUILDING)
PWD OLD PALASIYA INDORE
Email :- apdupindore@gmail.com
Indore Date :- 25.09.23

S.NO./F-3/2023/Gen/Chif eng.(building)/NIT-15/2472 Revised

Online percentage rate bids for the following works are invited (SOR w.e.f. 15.09.2022) from Registered Contractors and Firms of repute fulfilling registration criteria interested bidders can view the detailed NIT - 15/2023 on the website <http://mptenders.gov.in> The Bid Document can purchased only online. For Amendment to NIT, if any, would be published on website only, and not in newspaper.

S. No.	Tender Ports No.	Name of Work	District	Probable Amount (Rs. In lakh)	Earnest Money Deposit (EMD) (In Lacs)	Cost of Bid Document (In Rs.)	Completion Period (months)
1	2023_PWP/PIU_300792_1	IMPROVEMENT IN BARRIER FREE ENVIRONMENT TO DISABLED PERSONS THESE WORKS WILL BE EXECUTED IN BUILDINGS UNDER DIST INDORE AS PER ATTACHED LIST	Indore	477.23			

